



ENDURANCE
Complete Solutions

ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L34102MH1999PLC123296

Regd. Office: E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra

Website: www.endurancegroup.com E-mail: investors@endurance.co.in

NOTICE OF TWENTY FIRST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

1. NOTICE is hereby given that the Twenty First Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 23rd September, 2020 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice of AGM.
 2. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra. Members will be able to attend the AGM through VC/ OAVM. The Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
 3. In accordance with the relevant circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2019-20 have been sent in electronic mode to all the Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s).
 4. Members holding shares in physical mode and those who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to log in to the website of our Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA") at www.linkintime.co.in under Investor Services > Email Registration, fill in the details, upload the required documents and submit.
 5. Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, Members holding shares in physical and/or dematerialised form, as on the cut-off date i.e. Tuesday, 15th September, 2020 ("Cut-off date"), may cast their vote(s) electronically on the businesses as set out in the Notice of AGM through e-voting platform of RTA at <https://instavote.linkintime.co.in>. Detailed procedure and instructions for e-voting are contained in the Notice of AGM.
 6. A person who is a Member as on the Cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. A person who is not a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only.
- In this regard, Members are hereby further notified that:
- a. The Company has sent the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2019-20 through electronic mode to all its Members by the date hereof.
 - b. Cut-off date for the purpose of e-voting shall be Tuesday, 15th September, 2020.
 - c. Remote e-voting through electronic means shall commence on Saturday, 19th September, 2020 at 9.00 a.m. and end on Tuesday, 22nd September, 2020 at 5.00 p.m. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. of 22nd September, 2020, as the e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter.
 - d. Persons who have acquired shares and become Members of the Company after the dispatch of Notice convening the AGM and up to the Cut-off date, should follow the instructions mentioned in "Note No. 16 (I) Instructions for Remote E-Voting" as contained in the Notice of AGM.
 - e. The facility for casting vote(s) through e-voting will be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by means of remote e-voting may cast their vote during the AGM through InstaMeet e-Voting facility available at the time of the AGM. Please refer instructions mentioned in "Note No. 16 (II) - Instructions for Members to vote during the AGM through InstaMeet" as contained in the Notice of AGM.
 - f. Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting, but shall not be allowed to cast their vote again at the AGM.
 - g. In case of any grievance in connection with the facility for remote e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-voting manual available at <https://instavote.linkintime.co.in> under 'help' section or may contact:
 - i. Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - e-Voting, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, Contact +91 (22) 49186175, E-mail: enotices@linkintime.co.in; or
 - ii. Mr. Sunil Lalai, Company Secretary and Executive Vice President - Legal, Endurance Technologies Limited, E-92, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra, Contact +91 (240) 2569737, E-mail: investors@endurance.co.in.
 - h. Members who require technical assistance before / during the AGM to access, participate and/or cast their vote(s) in the AGM may send an email to instameet@linkintime.co.in or call on +91 (22) 49186175.
 - i. The Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-20 are available on the website of the Company at www.endurancegroup.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of RTA at <https://instavote.linkintime.co.in>.

Place: Pune
Date: 28th August, 2020

For Endurance Technologies Limited

Sunil Lalai
Company Secretary and Executive Vice President - Legal



ENDURANCE
Complete Solutions

एंड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड

सीआयएन: L34102MH1999PLC123296

नोंदणीकृत कार्यालय: ई-९२, एमआईडीसी इंडस्ट्रीयल एरिया, वाळुज, औरंगाबाद - ४३११३६, महाराष्ट्र
संकेतस्थळ: www.endurancegroup.com, ई-मेल: investors@endurance.co.in

एकवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

- याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची एकवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी दु. २.०० वाजता (भाप्रवे), कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") आणि त्याअंतर्गतच्या नियम आणि भारतीय रोखे आणि विनियम मंडळ ("सेबी") (सुचिबद्धता निर्बंध आणि प्रकटन आवश्यकता) विनियम, २०१५ ("सुचिबद्धता विनियम") च्या लागू असलेल्या तरतुदीनुसार तसेच सहवाचित कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे ("एमसीए") जारी सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२० आणि सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकित ५ मे, २०२० आणि इतर लागू असलेल्या एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार (एकत्रीतरित्या "प्रस्तुत परिपत्रक" संबोधित), यांचे अनुपालन करून, एजीएम सूचनेमध्ये नमूद कामकाज पार पाडण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींग ("व्हीसी")/अन्य ऑडीयो-व्हिज्युअल ("ओएव्हीएस") माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येईल.
- सभेचे स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात ई-९२, एमआईडीसी इंडस्ट्रीयल एरिया, वाळुज, औरंगाबाद - ४३११३६, महाराष्ट्र हे समजण्यात यावे. सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम करता उपस्थित राहू शकतील. सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत भाग घेणाऱ्या सभासदांची कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येच्या कारणासाठी गणना करण्यात येईल.
- प्रस्तुत परिपत्रकांच्या अन्यदे, वित्तीय वर्ष २०१९-२० च्या वार्षिक अहवालासोबत एजीएमची सूचना, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉजिटरी पार्टीसीपंटसकडे नोंदविलेले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविण्यात आले आहेत.
- ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग घारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी कंपनीकडे नोंदविलेले नाहीत, त्यांनी कृपया आमच्या निबंधक आणि ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("आरटीए") यांच्या संकेतस्थळावर www.linkintime.co.in लॉग इन करून Investor Services > Email Registration अंतर्गत तपशील भरावा, आवश्यक दस्तऐवज अपलोड करावेत आणि सादर करावे.
- कायद्याच्या कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सुचिबद्धता विनियमांच्या विनियम ४४ च्या अनुरोधाने, कट-ऑफ दिनांक अर्थात मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० ("कट-ऑफ दिनांक") नुसार प्रत्यक्ष आणि/किंवा डीमॅट स्वरूपात भाग घारण केलेले सभासद, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद कामकाजावर आरटीएच्या <https://instavote.linkintime.co.in> ह्या ई-मतदान मंचाद्वारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मतदान करू शकतील. ई-मतदानासाठी सविस्तर प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद आहेत.
- जी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद आहे केवळ तीच व्यक्ती रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएममध्ये ई-व्होटींग सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र असेल. जी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद नाही त्यांनी ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. या संदर्भात, सभासदांना याद्वारे पुढे अधिसूचित करण्यात येते की:
- ए. कंपनीने एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल, कंपनीच्या सर्व सभासदांना, आजच्या तारखेपर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पाठविलेले आहेत.
- बी. ई-मतदानासाठी कट-ऑफ तारीख मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० असेल.
- सी. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे रिमोट ई-व्होटींग शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वाजता समाप्त होईल. २२ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वाजताच्या पुढे रिमोट ई-व्होटींगची परवानगी नसेल, कारण त्यानंतर आरटीएद्वारे ई-व्होटींग माध्यम मतदानासाठी निष्क्रिय करण्यात येईल.
- डी. एजीएम आयोजनाची सूचना पाठवणीनंतर आणि कट-ऑफ दिनांकापर्यंत ज्या व्यक्तींनी भाग संपादित केले आहेत त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये समाविष्ट अनुसार "रिमोट ई-व्होटींग करता सूचना क्र. १६ (I)" मधील अनुदेशाचे पालन करावे.
- ई. एजीएममध्ये ई-व्होटींगद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल आणि ज्यांनी त्यांचे मतदान रिमोट ई-व्होटींग साधनाद्वारे केले नाही असे एजीएममध्ये उपस्थित असलेले सभासद एजीएमच्या वेळेस उपलब्ध इन्स्टामीट ई-व्होटींग सुविधेमार्फत एजीएमच्या दरम्यान त्यांचे मतदान करू शकतील. कृपया एजीएमच्या सूचनेमध्ये समाविष्ट अनुसार "इन्स्टामीट द्वारे सभासदाना एजीएम दरम्यान मतदानासाठी सूचना क्र. १६ (II)" मध्ये नमूद अनुदेश पहावेत.
- एफ. सभासदाने रिमोट ई-व्होटींगद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला असला तरीही ते एजीएममध्ये भाग घेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी नसेल.
- जी. रिमोट ई-व्होटींगच्या सुविधेच्या संबंधात कोणतीही तक्रार असल्यास <https://instavote.linkintime.co.in> ह्या संकेत स्थळावरील हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यूज") आणि इन्स्टाव्होटी ई-व्होटींग माहितीपत्र पाहू शकता किंवा खालील ठिकाणी संपर्क करू शकता:
१. श्री. राजीव रंजन, सहाय्यक उपाध्यक्ष - ई-व्होटींग लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०० ०८३, महाराष्ट्र, संपर्क +९१ (२२) ४९९८६१७५, ई-मेल: enotices@linkintime.co.in किंवा
२. श्री. सुनिल लालाई, कंपनी सचिव आणि एक्सेक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट-विधी, एंड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड, ई-९२, एमआईडीसी इंडस्ट्रीयल एरिया, वाळुज, औरंगाबाद - ४३११३६, महाराष्ट्र, संपर्क +९१ (२४०) २५६९७३७, ई-मेल: investors@endurance.co.in
- एच. ज्या सभासदांना एजीएममध्ये प्रवेश, सहभाग आणि/किंवा त्यांच्या मतदानासाठी, एजीएम पूर्वी/दरम्यान तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असेल त्यांनी instameet@linkintime.co.in येथे ईमेल पाठवावा किंवा +९१ (२२) ४९९८६१७५ वर संपर्क करावा.
- आय. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल, कंपनीच्या संकेतस्थळ www.endurancegroup.com, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि आरटीएच्या संकेतस्थळ <https://instavote.linkintime.co.in> वर उपलब्ध आहे.

स्थळ: पुणे
दिनांक: २८ ऑगस्ट, २०२०

एंड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड करिता
सुनिल लालाई
कंपनी सचिव आणि एक्सेक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट-विधी